MAHESH DEVELOPERS LIMITED

(FORMERLY KNOWN AS MAHESH DEVELOPERS PRIVATE LIMITED) CIN No: U45200MH2008PTC186276

UMA SHIKHAR, 13TH ROAD NEAR KHAR TELEPHONE EXCHANGE, KHAR (WEST), MUMBAI 400052 Email ID: mdplgroup@gmail.com Phone Number: 022-26000038 Company Website: www.maheshdevelopers.com

Date: 14.02.2020

To, The Corporate Relationship Department **Bombay Stock Exchange Limited** 25th Floor, P J Tower, Dalal Street Fort, Mumbai - 400 001

Company Code: 542677

Sub: Copy of the Quarterly Un- Audited Financial Statements for the Quarter ended 31.12.2019

Dear Sir,

Please find enclosed herewith copy of the Quarterly Un-Audited Financial Statements along with the Limited Review Report for the quarter ending 31.12.2019.

Kindly take this on your records.

Thanking You

FOR MAHESH DEVELOPERS LIMITED Ganesnrahal

MAHESH RATILAL SAPARIYA

MANAGING DIRECTOR

DIN: 00414104

Encl.: As Above.

Business Standard MUMBAI I THURSDAY, 20 FEBRUARY 2020

2019 and oil companies have now undertaken the tedious task of replacing every drop of fuel in the country with the

"We are absolutely on track for supplying BS-VI fuel from April 1. Almost all refineries have begun supplying BS-VI fuel and the same has reached storage depots across the country," he said.

From storage depots, the fuel has started travelling to petrol pumps and in the next few weeks all of them will only have BS-VI grade petrol and diesel, he said. "We are 100 per cent confident that fuel that will flow from nozzles at all the petrol pumps in the country on April 1 will be BS-VI emission compliant fuel." India adopted Euro-III equivalent (or Bharat Stage-III) fuel with a sulphur content of 350 ppm in 2010 and BS-IV that had a sulphur content of 50 ppm. Haryana from October 1.

petrol and diesel by the end of about \$35,000 crore to upgrade plants that could produce ultralow sulphur fuel. This investment is on top of ₹60,000 crore they spent on refinery upgrades in the previous switchovers.

> BS-VI has a sulphur content of just 10 ppm and emission standards are as good as CNG.

> Originally, Delhi and its adjoining towns were to have BS-VI fuel supplies by April 2019 and the rest of the country was to get same supplies from April 2020. But oil marketing companies switched over to supply of BS-VI grade fuels in the national capital territory of Delhi on April 1, 2018.

The supply of BS-VI fuels was further extended to four contiguous districts of Rajasthan and eight of Uttar Pradesh in the National Capital Region (NCR) on April 1, 2019. together with the city of Agra. then took seven years to move BS-VI grade fuels were made available in 7 districts of



सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

1911 से आपके लिए ''केंद्रित'' "CENTRAL" TO YOU SINCE 1911

Central Bank Of India Chander Mukhi, Nariman Point Mumbai - 400021

Request for Proposal (RFP) for appointment of Merchant Banker to carry out the process for sale our stake in Cent Bank Home Finance Ltd ("CBHFL")

Central Bank of India invites bids from Merchant Bankers for sale of our Bank's stake in Cent Bank Home Finance Ltd. Last date of submission of bids is 28.02.2020 vide invitation document reference no. CO/ITB/2019-20/829 dated 20.02.2020. For further details, please refer section of Bank's our www.centralbankofindia.co.in better.



MAHESH DEVELOPERS LIMITED

REGD OFF: UMA SHIKHAR, 13TH ROAD, BEHIND KHAR TELEPHONE EXCHANGE KHAR WEST, MUMBAI 400052, INDIA

E-mail: mdpigroup@gmail.com, Website: www.maheshdevelopers.com, Telephone: 022-26000038 CIN: U45200MH2008PLC186276

Unaudited Financial Results for the Quarter Ended December 31,2019

				Amoun	t in Rs.		
			Quarter	Amoun	Nine N	Aontho	Year
Sr.	PARTICULARS	Wall To Be	Ended		End		Ended
No.	THE STATE OF THE S	31.12.2019	30.09.2019		31.12.2019	31.12.2018	31.03.2019
-		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income	THE PARTY	F 400 400	1 15 11	0.500.004		2440.000
1. 1.	a. Revenue from operations	SU WEST	5,400,106	A Through	9,593,021	THE PERSON NAMED IN	3,110,000
13	b. Other Income		493,305	2	493,305		2,300,720
	Total Income (a+b)	100	5,893,411	A MARIA	10,086,326		5,410,720
2	Expenses	0.400.400		0 404 000			
	a. Operating Costs	2,103,109	5,866,356	2,461,822		24,365,395	
	b. Changes in Inventories	(2,668,485)	(1,693,061)	(3,426,463)	(5,581,132)	(27,464,434)	
	c. Employee benefits expenses	0.040	F 00F	040 400	40.000	4 007 450	250,000
	d. Finance Cost	6,012	5,965	319,468	18,302	1,327,452	5,069,393
1	e. Deprecialtion and amortisation f. Other Expenses	672 558,692	5.913	645,173	18,636 1,877,310		106,779 1.893,233
	f. Other Expenses Total Expenses (a+b+c+d+e+f)	550,092	4,185,173	040,173	7,751,261	1,771,587	5,238,904
3	Profit before share of profits/(loss) of joint ventures	1500	4,100,170	一个	1,751,201		5,230,904
3	(net) and exceptional items (1-2)		1,708,238	5 5	2,335,065	000	171,816
4	Share of profits/(loss) of joint ventures (net)	LOCATION DE	1,700,230	ann ar	2,000,000	11/2003	171,010
5	Profit before exceptional items and tax (3-4)	2 37 15	1,708,238	THE REAL PROPERTY.	2,335,065		171,816
6	Exceptional item (net of tax expense)	02000	1,700,230	The second	2,000,000	0.80	1/1,010
7	Profit before tax (5+6)	No. of Concession, Name of Street, or other Persons, Name of Street, Name of S	1,708,238	A . THE	2,335,065	2000	171,816
	Tax expense		444.142	-	607.117	River	57.362
8 9	Net profit after tax for the period (7-8).	100	1,264,096	100	1,727,948	- Constitution	114,454
10	Other comprehensive income	Phy Actin	1,204,090	及 · ·	1,727,948	W SIGN	114,454
10	Items that will not be reclassified to	S-10 431 Se	3/2000	168	2 2	The same of	The state of the s
	profit and loss	CATOCOG	NOT LESS		100	S. S	不是是 100
	Income tax relating to items that will not be		San	C. S. S. S. S. S.	1000	- UST BE	IND A SK
	reclassified to profit or loss	The state of			THE PARTY		THE STATE OF
11	Total comprehensive income for the period (9+10)		1,264,096	THE RE	1,727,948		114,454
12	Paid-up equity share capital (face value of Rs. 10 each)	4,152,000	4,152,000	4,152,000			4,152,000
13		12,803,924	12,803,924			10,961,521	11,075,974
14	Earnings per share (EPS)* (face value of Rs. 10 each)	100	THE PARTY OF	25 3 300	100000	Change of	THE PERSON NAMED IN
1	a) Basic EPS	Charge Land	0.30	1000	0.42	1000	0.03
	b) Diluted EPS	The Late of	0.30		0.42		0.03

The Unaudited Standalone Financial Results for the quarter ended December 31, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2020.

Financial results of the company have been prepared in accordance with I-GAAP

During the quarter ended December 31, 2019 the company has only one reportable segment namely Civil Construction and Real Estate Development and hence separate segment reporting requirements are not applicable

The company is a partner in M/s Shreeji Life Space having 72% share in the partnership. The said partnership is executing residential redevelopment projects on 10th Road, Khar West, Mumbai 400052. The WIP of the Firm as at December 31, 2019 was Rs. 150521880

The revenue of Rs. 31.10 lacs for FY 2018-19 represents the revenue of de-merged under taking

Previous figures have been regrouped, re-aaranged and re-classified wherever necessary to conform to current period's classification

EPS has been calculated in accordance with IND AS 33

The financial results for the quarter ended and half year ended December 31, 2019 are available on the Company's website www.maheshdevelopers.com and have been submitted to the BSE Limited (www.bseindia.com), where the equity shares of the Company are listed For & on behalf of the Board.

Sd/-

Date : 14.02.2020

Mahesh Ratilal Sapariya Managing Director DIN: 00414104

शुभारभ जयशकर करणार इंडियन पॅट्हेलियनचा

सुब्रमण्यम जयशकर ७० परराष्ट्र व्यवहार मंत्री डो आंतरराष्ट्रीय चित्रपट आहेत. ७० वा बर्लिन उद्घाटन करणार इंडियन पॅट्हेलियनचे वा बर्लिन आंतरराष्ट्रीय काळात जर्मनीतल्या फेब्रुवारी ते १ मार्च य महात्सव २० चित्रपट महोत्सवात (हिंदुरशान समाचार) आहे. पुष्पेद्र सिंग यांच एका लघु माहितीपटाची बर्लिन महोत्सवासाठ करण्यात आला आहे बर्लिन येथे आयोजित यांचा गुमनाम दिन या अले ओऊ, अक्षय प्रतीक वत्स याचा इब यावर्षी तीन भारतीय तसेच एकता मित्तल लिपला और सत्त गीत निवड करण्यात आली फिचर फिल्म आणि माहितीपटाचा यात सम इंडीकर यांचा रथलपुराण विश आहे. बर्लिन, १९ फेब्रुवारी

Net Profi

Total Inco

संस्था, नान – बव बॉडीचे फील्म असो त्यानंतर कुठलेही हरकती/तकारी उ वांचे सदरहू कार्यालयीन वेळे दस्तऐवजांची असल्यास त्यान

> खार (पश्चिम), मुंबई-४०००५२, भारत. दूर.झं:०२२-२६००००३८, ई-मेल:mdplgroup@gmail.com वेबसाईट:www.maheshdevelopers.com, सीआयएन:यु४५२००एमएच२००८पीएलसी१८६२७६ ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

कार्यालय: उमा शिखर, १३वा रोड, खार टेलिफोन एक्सचेजच्या मागे,

डेव्हलपस

लिमिटेड

सदनिका क्र. ६, सोसायटी वि., ए 410.00 ची. फुट रेव्हयुनू व्हीलेज र् यांच्या हददीतील ताः२०.०२. Registered Off

No S UNAUDIT CIN: L513

तपाशल	सपलला	संपलला	सपलला	संपलल	संपलल	सपलल
	निमाही	विमाही	तिमाही	३१.१२.२०१९	१महिने	उर ०३ २०१९
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		-	लेखापरिक्षित्
उत्पन्न				STATE OF STATE	1 0 10 m	THE STATE OF
अ. कार्यचलनातून महसूल	-	3080084	1	१५०६१५१		3₹₹0000
ब. इतर उत्पन्न	-	hottsk	1	hotesa	- Interior	0500050
एकूण उत्पन्न (अ+ब)	-	なる名をもつか		\$263700 \$	おかり	4880050
खर्च				Clayer because	A Section	
अ. कार्यचलीत खर्च	\$0\$\$0\$\$	3463375	22783R2	4828888	りるをりきを名と	378884E
ब. वस्तूच्या यादीतील बदल	(38862864)	(820283)	(\$\$\$\$\$\$\$)	(445882)	(26883892)	(१५३४४६५७)
क. कर्मचारी लाभार्थ खर्च	- T. C	-		ACCOUNT OF THE PERSON OF THE P	Louis Contraction	२५,0000
ड. वितीय खर्च	5085	4884	73858E	80\$28	२ ५४८१ है. १	£8£830h
ई. घसारा व वसुलीयोग्य खर्च	इ७२	开名 计	TOTAL PROPERTY.	\$6328	1	१०६७४
फ. इतर खर्च	५५८६९२	2884	ह ८१५४३	. ०१६०७७१	१७७१५८७	££2£878
एकूण खर्च (अ+ब+क+ड+ई+फ)	1000	E934738	To our last	१३५१म्हर	. 1	X087をとり
अपवादात्मक बाब व संयुक्त भागीदारी नफा/(तीटा) चे	SALAR SALAR			The second	日本 かいちんちゃ	The state of
हिस्सा पुव नका (निष्वळ) (४-४)		7622061	-	ちまのいままと	THE PERSON NAMED IN	382861
संयुक्त भागादारचं नफा/(ताटा) हिस्सा (निञ्चळ)	7000 7	1	- M. C. Walley	1	-	1
कर व अपवादत्मक बाबपुर्व नफा (३-४)	1	7827098	-	ት ቅዕትፎቴ	SHEET A	३७१८१६
अपवादत्मक बाब (कर खर्चाच्या एकूण)	The Section	-01 wides	The same of	1	1	1
करपुर्व नफा (५+६)	A	76270618	The state of	haoheek	T. Service	३५८१६
कर खर्च		ER ERRER	-	६०७११७	1	ときをのか
कालावधीकरिता करानंतर निव्बळ नका (७-८)	-30/-8th	\$568088	William Co.	7.१५०२०१	1	XYXX \$3
इतर सर्वकष उत्पन्न	*	The State of the S		1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	THE REAL PROPERTY.	The same
अ. बाब जे नफा व तौटामध्ये विगेकृत नाही ब. आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तौटामध्ये तदनुसार						The state of
पुनवर्गिकृत नाही		The store of		The same	TOTAL PARTY	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (१+१०)	TO THE P	3208358	Manhager .	2889898	-	848888
भरणा केलेले समभाग भांडबल (इ.१०/- प्रत्येकी)	000252X	000258	0000000	000258	\$000000	0002488
राखीव व अधिक्य (पुनेमुल्यांकित राखीव बगळून)	8550358	228438188	१०९६१५२१	8250388	१०९६१५२१	४८०७५९७४
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)° (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	To the state of	N. W. W. W. S.		ASSOCIATION SALES	Lune Service	1 200
अ. मूळ इपीएस	1	0.30	1	68.0	Total Inc.	0.03
ब. साम्यकृत इपाएस	The state of	0.30	1000	58:0	1	0.03
रोत:						The same

३१ डिसेंबर, २०१९ रॉज संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्काचीचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रुवारी, २०२०

रोजी झालेल्या संबालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीचे वित्तीय निष्कर्त आय-जीएएपीनुसार तयार केले आहे. ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीदाय्यान स्थापत्य कंजटातून प्राप्त कार्यचलीत प्रस्तुत महसूलातील महसूल निष्पादित करण्यात आले. कंपनी एकमेव व्यवसार निष्कर्ष योग्य विभाग अर्थात स्थापत्य बाधकाम व सिराल इस्टेट विकाससम्ये कार्यत आहे आणि स्थपून बेगळा निष्कर्षयोग्य विभाग आवस्यक नाही. ने अश्रित वाईक संसमध्येल कंपनी ७२% शेकसंसह भागीदारी शतों सदर भागीदारी १०वा सत्ता, खार पण्टिम, मुंबई-४०००५२ बरील निवासी पुनर्विकास प्रकल् ने स्थापित करीत आहे. संस्थेचे डब्ल्युआयथी दिनांक ३१ डिसेंबर, २०१९ रोजी क.१५,०५,२१,८८० आहे.

वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता ३,३१,१० लाखांचा महसूल डिगर्च उपक्रमाचे महसूल प्रस्तुत करते. गागील आकडे चालु कालावधीचे वर्गीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पुनेगठीत व पुनेनगुद केले आहेत.

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.maheshdevelopers.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिव इंडएएस ३३ नुसार ईपीएस मोजण्यात आले. आहेत त्या बीएसई लिमिटेड www.bseindia.com कडे सादर केले आहेत

व्यवस्थापकीय संचालक श्रीआयएन: ००४१४१०१ महेश रतिलाल संपारिय

सहभागी होत आहेत

महासंघासमवेत या भारतीय उद्योग

प्रसारण मत्रालय,

- Exc

माहिती आणि

a) The above Stock Exc

चित्रपट महोत्सवात

Place: Na

कि: १४.०२.२०२०

११) श्री. भूपेंद्र रामदूत मिश्रा १०) श्रीम. सीमा रामदूत मिश्रा (मयत) १२)श्री. रामदूत जगन्नाथ मिश्रा (मयत)

३)श्रीमती रेखा आर. दुवे (पू), मुंबई सांसायटी, जुहू लेन, अंधेरी रा. पलंट न. अ ३, तळ मजला, कामन वेल सोसा. एम एव बी कॉलनी, दिंडोशी, मालाड यांचे वारस ९ व ११ रा. ७३/५३४, केला (प), मुंबई

१४) धुरुमलता श्रीप्रकाश मिश्रा रा. फ्लंट नं, अ ३, तळ मजला, सासायटा, जुहू लेन, अंधेरी (प), कामन वर

240008

१५) श्रीम. हेमलता ओमनारायण दुब सोसायटी, जुहू लेन, अंधेरी (प), रा. फ्लंट न. अ. ३, तळ मजला, कामन वल 240004

१६) कपीलमुनी जगन्नाथ मिश्रा (मयत) (७) योगेंद्र कपील मुनी मिश्रा यांचे वारस १३,१४,१५ व १७ रा.तळमजला, शाम कुज, कस्तुरबा

१९) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, मुंबई नं.२, बोरीवली (पू) मुंबई ४००० ०६६ १८) नगर भूमापन अधिकारी, बोरीवली

१९६६ चे कलम २४७ अत्रये अपील अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम

यांनी अधवा त्यांच्या कायदेशीर वारसाने किंव असे समजून अपील अर्जाची सुनावणी घेण्यात येईल व निर्णय घेतला जाईल याची नोंद घ्यावी. ता.बोरीवली, जि. मुंबई उपनगर यथील न. भू. क्र हणणे दयावे. अन्यथा त्यांचे काही म्हणणे नाही देवसात अगर दिनांक ०३/०३/२०२० रोजी दुपार त्यांचे प्रतिनीधी यांनी ही नोटीस प्रसिष्दीपासून १५ त्रे ३/१६७५ ५ ५ ४८३८, ४८३७/१ त विकडील दिनाक २९/११/२०१८ राजा .०० वाजता या न्यायालयात हजर राहून आपर यामधाल जाबदार क्र.२ याना पत्थावर तत्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपना ,२८४२,२८४२/१ ते १८ या मिळकतीबाबत ाल्यामुळ, सदरच्या मिळकतीबाबत जाबदार यिविरुष्ट अपील अर्ज दाखल केला असून अपीलदार यांनी नगर भूमापन दहिसर सुनावणीची नोटीस बजावली गेली

केली असे. हजर रहाणेसाठी सदरची जाहिर नोटीस प्रसिध्द यांना प्रस्तुत अपील अर्ज प्रकरणी सुनावणीकामी

केली असे

१०)श्रीम. सीमा रामदूत मिश्रा (मयत)

११) श्री. भूपेंद्र रामदूत मिश्रा १२)श्री. रामदूत जगज्ञाथ मिश्रा (मयत) सोसा. एम. एच. बी. कॉलनी, दिंडोशी, मालाड याचे बारस ९ व ११ रा. ७३/५३४, केलार

रा. फ्लंट नं. अ ३, तळ मजला, कॉमन वेल सोसायटी, जुहू लेन, अंधेरी (प), मुंबई 240008)श्रीमती रखा आर. दुबे (पू), मुबइ

सीसायटी, जुहू लेन, अंधेरी रा पलटन अ ३, तळ मजला, कॉमन वेल) धुरुमलता श्रीप्रकाश मिश्रा 2400046 3 मुंबई.

१६) कपोलमुना जगन्नाथ मिश्रा (मयत) १५) श्रीम. हेमलता ओमनारायण दुबे सोसायटी, जुहू लेन, अंधेरी 240008 रा. फ्टिट न. अ. ३, तळ मजला E कामन वर

१९)जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, नं.२, बोरीवली (पू) मुंबई ४०० ०६६ १८) नगर भूमापन अधिकारी, बोरीवली ७) योगेंद्र कपील मुनी मिश्रा रा.तळमजला, शाम कुज, कस्तुरबा यांचे वारस १३,१४,१५ व १७

याना पत्यावर पाठविलेली सुनावणीची नोटी ता.बोरीवली, जि. मुंबई उपनगर येथील न भू.क दाखल केला असून त्यामधील जाबदार क्र. २९/११/२०१८ रोजीचे निर्णयाविरुध्द अपील अज अभिलेख, मुंबई उपनगर यांचेकडील दिनांव २८३९ या मिळकतीबाबत जिल्हा अधीक्षक भूमि १९६६ च कलम २४७ अवर्य अपोल अज अपीलदार यांनी नगर भूमापन दहिसर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम

जाबदार याना अथवा त्याचे कायदेशार वारस हजर रहाणेसाठी सदरची जाहिर नोटीस प्रसिध्य यांना प्रस्तुत अपील अर्ज प्रकरणी सुनावणीकाम जाबदार यांना अथवा त्यांचे कायदेशीर वारस

घेतला जाईल याची नोंद घ्यावी.

अपील अर्जाची सुनावणी घेण्यात येईल व निर्ण अन्यथा त्यांचे काही म्हणणे नाही असे समजू ०३/०३/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता य

न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे दयाव

नोटीस प्रसिष्दीपासून १५ दिवसात अगर दिनाव कायदेशीर वारसाने किंवा त्यांचे प्रतिनीधी यांनी बजावली गेली नसल्यामुळे, सदरच्य

मिळकतीबाबत जाबदार यांनी अधवा त्यांच

(शाम खामकर) उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश मुंबई

(शाम खायकर) उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश मुंबई